

संपादकीय....

रंगीत तालीम

विधानसभेसाठी दोन टप्प्यांत मतदान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुख्यमंत्री एकाच शिंदे यांनीही तसें संकेत दिले होते. मात्र, शिंदे गटाने निवडणुक आयोगासमोर एकाच टप्प्यात निवडणूक घेण्याची मागणी केल्याने आक्षर्य व्यक्त होत आहे. निवडणूक किंतू टप्प्यांत घ्यावी याबाबत आम्ही भूमिका मांडलेली नाही, असे शब्द परावर राविंद्र पवार आणि कॉर्टेसे डॉ. गजानन देसाई यांनी सांगितले. बैठकला शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे, राष्ट्रवादी अंजित पवार गटाचे आमदार शिवाजीराव गर्ज आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीमध्ये घेण्याचा राशीय नेत्यांना प्रचार करणे सोयीचे हावे यासाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणुक घेण्यात आल्याचा आरोप झाला असताना, विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान घेण्यात यावे, अशी आग्रही मागणी सताधारी महायुतील शिंदे गट आणि अंजित पवार गटाने केली. ठाकरे गटानेही हाव सूर लावता असला तरी महाविकास आधारीतील कॉर्टेस आणि राष्ट्रवादी शब्द पवार गटाने मैन बाळाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या आढावा घेण्याची राज्यात आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीची भूमिका जाणून घेतली. त्यावेळी एका टप्प्यात निवडणुकी घेण्यात यायात, यासाठी शिंदे गट, अंजित पवार गट आणि ठाकरे गट आग्रही राहिले. २०१९ची विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घेण्यात आली होती. या पाश्चभूमीवर यंदाही एकाच टप्प्यात निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्याचा पाच टप्प्यांत मतदान का घेण्यात आले, असा सावल शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार असली देसाई यांनी केला. कोणाऱ्या सोयीसाठी मतदान एवढे लांबविषयात आले होते, अशी विचारणाही यांनी केली. विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान दिवाळीची सुटी, शनिवार-रविवार आणि तेंपाचे मासग्रन्थी असल्याने त्यांना नोंदवण्यामध्ये होणार असल्याने त्यांनी उकाडा असण्याची शक्यता आहे. त्यांनुसारे यांनी केंद्रांवर पंखे, पिण्याचे पाणी, रांगेतील मतदारांसाठी निवारा शेड आदी व्यवस्था असावी. मतदान केंद्रात मोर्बाईल व बँग नेण्यास मनाई केली जात असल्याने अनेक मतदार मतदान करण्याचे ताळातात. त्यांनुसारे बँग ठेवण्यासाठी ठोकन सुविधा असावी, आदी मागण्याही करण्यात आल्या.

रेबीज पासून सावध; उगीच लका नको!

दैनिक यश सिद्धि न्यूज नेटवर्क

जागतिक रेबीज दिन ही आंतरराष्ट्रीय जागरूकता मोहीम ग्लोबल अलायन्स फॉर रेबीज कंट्रोल या संयुक्त संस्थेने सुरु केली असून त्या संस्थेचे मुख्यालय अमेरिकेमध्ये आहे. हे संयुक्त राशींचे निरीकण आहे आणि वर्ल्ड हेल्थ अर्गनायझेशन, पॅन अमेरिकन हेल्थ अर्गनायझेशन, चर्ड ऑर्गनायझेशन फॉर ऑस्ट्रेलिया हेल्थ आणि यूएस सेंटर रोग नियंत्रण आणि प्रतिबंध यासाठ्या आंतरराष्ट्रीय मानवी आणि पशुवैद्यकीय आरोग्य संस्थांनी त्याचे समर्थन केले आहे. जागतिक रेबीज दिन प्रत्येक वर्षी २८ सप्टेंबर रोजी तुई पाश्वरच्या मृत्यूच्या वर्धानाने दिनानिमित आयोजित केला जातो, यांनी आपल्या सहकार्यांच्या रेबीजची पहिली प्रभावी लस विकसित केली.

‘जागतिक रेबीज डे’चा उद्देश मानव आणि प्राण्यांवर रेबीजच्या दुष्प्रेरणामध्ये जागरूकता घावाविणे, धोकादायक रोग कसा रोखता येईल याविषयी माहिती आणि सद्गु प्रदान करणे आणि रेबीज नियंत्रणातील वाढीचे प्रयत्नांसाठी वकिलीचे समर्थन करणे हे आहे.

जगातील बन्याचा देशांमध्ये रेबीज ही एक महत्वाची आरोग्य समस्या आहे. विकसनशील जगात सर्व मानवी मृत्युप्रैकी ९९% मृत्यू रेबीड कुत्रा चावल्यामुळे होतात, तर आफ्रिका आणि अशियात ९५% मृत्यू होतात. अंटार्किंटिकाचा अपवाद वगळता प्रत्येक खाडातील लोक आणि रेबीज प्रतिबंधांतील एक मोर्टी समस्या जोखीम असलेल्या लोकांमध्ये मूळभूत जीवन-रक्षण ज्ञानाचा अभाव ही आहे. या विषयावर काम करावाचा संस्था बन्याचदा वेगव्या वाटू शकतात आणि दुर्लक्षित रोग मृणून, रेबीजडे

पुरेसे संसाधने आकर्षित होत नाहीत. आरोग्य जागरूकता दिवस रोगांवरील धोरण मुधारित करण्यात मदत करतात आणि प्रतिबंधित करण्यासाठी आणि त्यांची संसाधने वाढवू शकतात. या आकलनामुळे रेबीज विसूळ जागरूकता

प्रसार होतो. रेबीज हा रोग कोणत्याही उंण रक्ताच्या प्राण्याला होऊ शकतो, उदा. माणूस, हा रोग पक्ष्यांमध्यूद्धा आढळून आला आहे. वटवाघाडे, मांकडे, कोलहे, गाईंपुरे, लांडगे, कुत्री, मंगूस अशा काही प्राण्यांपासून माणसाला रेबीजचा धोका संभवतो. इतर जंगली प्राण्यांमुळे सुदूर रेबीज होऊ शकतो. खारी, हैमस्टर, गिनी पिण, उंदीर ह्या

प्राण्यांमध्ये अगदी कवित्तच रेबीज आढळतो. रेबीजचा जीव-पौण प्राण्याच्या नसांमध्ये आणि लाळेते आढळतो. हा रोग बहुधा प्राण्याच्या चावण्यामुळे होतो. बचाच वेळा प्राणी चिडून हल्ला करते आणि चावा घेतो. माणसांमध्यून रेबीजचा प्रसार फारवर कवित्त होतो.

संधारणाऱ्ये २ ते १२ अंतरवडे

ताप आणि तापाची लक्षणे दिसून येतात. मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणे, सामान्य माणसासारखे न वाणणे, अंतिशयोर्ती करत वाणणे अशी रोग्यात लक्षणे दिसून येतात. रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची खूपच भीती वाटते. रेबीज झालेल्या माणसाचा घसा पूर्णपणे खरवडून निघतो व जेव्हा तो माणूस काही बोलण्याचा प्रयत्न करते तेव्हा घसा खरवडलेला असल्यामुळे कुत्राच्या भुक्कण्याप्रामाणे आवाज येते. वास्तविक कुत्रा चावला मृणून असा आवाज येतो असे काही नाही. पण काही अशिक्षित माणसे असा विचार करून कुत्राच्या आधीची वाटते. परिहाल डॉक्टरांचा सल्लाच्या असेही नीचेचे विचार करतो आहे. या रोगामध्ये प्रेस्टेनेमानी रेबीज इम्युनोलोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस १४ दिवसात घेतले पाहिजेत. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकारत लवकर दिला पाहिजे. त्यानंतर तीन, सात व चौदा दिवसांनी लसीचे डोस द्यावेत. ज्या पेशेंटे जखम व्यायाचा काही अंदाजीही वाटते. या रोगामध्ये प्रेस्टेनेमानी रेबीज इम्युनोलोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस १४ दिवसात घेतले पाहिजेत. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकारत लवकर दिला पाहिजे. त्यानंतर तीन, सात व चौदा दिवसांनी लसीचे डोस द्यावेत. ज्या पेशेंटे जखम व्यायाचा आधीची वाटते. परिहाल डॉक्टरांचा संधरणे दिसत असल्याचे प्रथमदर्दीनंतर तीन महिन्यांपेक्षा मोठ्या वर्गाच्या पावळीवर कुत्राच्या दर सहा महिन्यांनी रेबीजची लसीचे डोस द्यावेत. या प्रकारात प्राण्याला असेही वाटते. त्याचे जखम झाल्यानंतरचे लसीकण किलेस्ट्रक्ट, बजाज और्टो होते. टेल्को, किलेस्ट्रक्ट, बजाज और्टो होते. किंवा यांनी आपल्याचा वाटता आहे. या रोगामध्ये प्रेस्टेनेमानी रेबीज इम्युनोलोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस १४ दिवसात घेतले पाहिजेत. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकारत लवकर दिला पाहिजे. त्यानंतर तीन, सात व चौदा दिवसांनी लसीचे डोस द्यावेत. ज्या पेशेंटे जखम व्यायाचा आधीची वाटते. परिहाल डॉक्टरांचा संधरणे दिसत असल्याचे प्रथमदर्दीनंतर तीन महिन्यांपेक्षा मोठ्या वर्गाच्या पावळीवर कुत्राच्या दर सहा महिन्यांनी रेबीज इम्युनोलोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस १४ दिवसात घेतले पाहिजेत. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकारत लवकर दिला पाहिजे. त्यानंतर तीन, सात व चौदा दिवसांनी लसीचे डोस द्यावेत. ज्या पेशेंटे जखम व्यायाचा आधीची वाटते. परिहाल डॉक्टरांचा संधरणे दिसत असल्याचे प्रथमदर्दीनंतर तीन महिन्यांपेक्षा मोठ्या वर्गाच्या पावळीवर कुत्राच्या दर सहा महिन्यांनी रेबीज इम्युनोलोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस १४ दिवसात घेतले पाहिजेत. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकारत लवकर दिला पाहिजे. त्यानंतर तीन, सात व चौदा दिवसांनी लसीचे डोस द्यावेत. ज्या पेशेंटे जखम व्यायाचा आधीची वाटते. परिहाल डॉक्टरांचा संधरणे दिसत असल्याचे प्रथमदर्दीनंतर तीन महिन्यांपेक्षा मोठ्या वर्गाच्या पावळीवर कुत्राच्या दर सहा महिन्यांनी रेबीज इम्युनोलोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस १४ दिवसात घेतले पाहिजेत. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकारत लवकर दिला पाहिजे. त्यानंतर तीन, सात व चौदा दिवसांनी लसीचे डोस द्यावेत. ज्या पेशेंटे जखम व्यायाचा आधीची वाटते. परिहाल डॉक्टरांचा संधरणे दिसत असल्याचे प्रथमदर्दीनंतर तीन महिन्यांपेक्षा मोठ्या वर्गाच्या पावळीवर कुत्राच्या दर सहा महिन्यांनी रेबीज इम्युनोलोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस १४ दिवसात घेतले पाहिजेत. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकारत लवकर दिला पाहिजे. त्यानंतर तीन, सात व चौदा दिवसांनी लसीचे डोस द्यावेत. ज्या पेशेंटे जखम व्यायाचा आधीची वाटते. परिहाल डॉक्टरांचा संधरणे दिसत असल्याचे प्रथमदर्दीनंतर तीन महिन्यांपेक्षा मोठ्या वर्गाच्या पावळीवर कुत्राच्या दर सहा महिन्यांनी रेबीज इम्युनोलोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस १४ दिवसात घेतले पाहिजेत. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकारत लवकर दिला पाहिजे. त्यानंतर तीन, सात व चौदा दिवसांनी लसीचे डोस द्यावेत. ज्या पेशेंटे जखम व्यायाचा आधीची वाटते. परिहाल डॉक्टरांचा संधरणे दिसत असल्याचे प्रथमदर्दीनंतर तीन महिन्यांपेक्षा मोठ्या वर्गाच्या पाव

